

प्रती,

१. विभागीय कृषि सहसंचालक (सर्व)-----
२. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी (सर्व)-----
३. प्रकल्प संचालक (आत्मा) (सर्व)-----
४. कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद (सर्व)

विषय - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती राज्यात दि. १ जुलै २०१३ कृषिदिन म्हणून साजरी करणेबाबत ...

संदर्भ - १) कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई -३२ यांचे पत्र क्र.कृषिदि ३४१३/प्र.क्र. १७२/३ अ, दिनांक १७ मे २०१३

२) शासन निर्णय क्रमांक कृषिदि-३४१३/प्र.क्र.१७२/३अ, मंत्रालय, मुंबई-३२, दि. ५/०६/२०१३

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या जयंती निमित्त दिनांक १ जुलै हा दिवस कृषिदिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. चालू वर्षी सुध्दा कृषिदिन साजरा करण्याबाबत मा. मंत्री महोदयांच्या सूचना आहेत. त्यानुसार विभागीय/जिल्हा/तालुका स्तरावर तसेच कृषि विभागाच्या इतर सर्व कार्यालयांमध्ये प्रथमतः स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे प्रतिमेला हार घालून पुजन करून कृषिदिन साजरा करावयाचा असून त्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे.

कृषिदिन साजरा करताना जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये समन्वयाने जिल्हा परिषद मुख्यालयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. तसेच तालुका स्तरावर संबंधित तालुका कृषि अधिकारी, गट विकास अधिकारी, यांनी पंचायत समिती मुख्यालयांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

जिल्हास्तर - विभागीय कृषि सह संचालक यांनी त्यांच्या अधिनस्त असलेले जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी यांचेशी विचार विनिमय करून विभागातील सर्व जिल्ह्यांच्या कार्यक्रमांचे नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. पालक संचालकांनी त्यांचे संबंधित विभागामध्ये जिल्हास्तरीय कार्यक्रमास उपस्थित राहावे. कृषि दिनाच्या निमित्ताने अधीक्षक कृषि अधिकारी आणि कृषि विकास अधिकारी यांनी पुढाकार घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन समन्वयाने करावे. त्यासाठी जिल्ह्यातील सन्मानिय लोक प्रतिनिधी, जिल्हास्तरीय अधिकारी, आत्मातर्गत शेतकरी सल्लागार समितीचे जिल्हास्तरीय सदस्य, प्रगतीशील शेतकरी यांना निमंत्रित करण्यात यावे. कार्यक्रमांमध्ये कृषि शास्त्रज्ञ, पुरस्कार प्राप्त शेतकरी

यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात यावीत. या निमित्ताने जिल्हास्तरीय कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे. कृषिविषयक निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कृषि विषयक तंत्रज्ञावर आधारित चित्रफिती तसेच १ जुलै २०१३ रोजी माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक व कै. यशवंतरावजी चव्हाण यांच्या कृषि क्षेत्रातील योगदानाबाबत स्थानिक वृत्तपत्रांमध्ये माहितीपर लेख प्रसिध्दीस देण्यात यावेत.

तालुकास्तर — तालुका स्तरावरील कार्यक्रमाचे नियोजन करून व्यवस्थितरित्या कृषिदिन साजरा होईल यांची दक्षता उपविभागीय कृषि अधिकारी यांनी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी उपविभागीय कृषि अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त सर्वच तालुक्याच्या ठिकाणी तालुका कृषि अधिकारी, गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचे मदतीने व समन्वयाने कार्यक्रमांचे नियोजन करावे. सदर कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती मुख्यालयाच्या कार्यालयामध्ये करण्यात यावे.

सदर कार्यक्रमास तालुका स्तरावरील सन्माननीय लोक प्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी, तालुका स्तरीय इतर अधिकारी. आत्मातर्गत स्थापन झालेल्या शेतकरी सल्लागार समितीचे तालुका स्तरीय सदस्य यांना निमंत्रित करावे. कार्यक्रमा निमित्त कृषि शास्त्रज्ञ, तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी, महिला शेतकरी यांची मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन, कृषि माहिती विषयक चित्रफिती, प्रदर्शन, स्पर्धा आणि क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात यावे. या निमित्ताने कृषि विषयक नाविन्यपूर्ण कार्यक्रम, उदा. शतकोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, बांधावरील खत वाटप, बीज प्रक्रिया, मूलस्थानी जलसंधारण कामे. जलपुजन इ. कार्यक्रमांचा सुभारंभ करण्यात यावा.

खर्चाचा तपशील — कृषिदिनाचे कार्यक्रम आयोजनासाठी शेतकऱ्यांकरिता चहापाणी, मंडप, हारतुरे, फोटो, फ्लेक्स, प्रदर्शन इ. बाबींवर होणाऱ्या खर्चासाठी निधीची आवश्यकता असते. तालुकास्तरावर पंचायत समिती करीता प्रत्येकी किमान रू. १५००/- तसेच जिल्हा परिषद मुख्यालयी कृषिदिन साजरा करणेसाठी प्रती जिल्हा परिषद रूपये २०००/- याप्रमाणे खर्च करण्यात यावा. उपरोक्त मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यक्रमाचे आयोजन करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयुक्तालयास सादर करावा.

कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-५ यांचे मान्यतेने

स्वाक्षरीत/-

कृषि संचालक

(विस्तार व प्रशिक्षण)

कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-५

- प्रत- १) कक्ष अधिकारी ३ अे, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई -३२ यांना माहितीस्तव अग्रेषित.
२) मा. प्रधान सचिव (कृषि व पणन) मंत्रालय, मुंबई-३२ यांना माहितीस्तव सविनय सादर
३) मा. आयुक्त कृषि, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-५ यांना माहितीस्तव सविनय सादर
४) संचालक (सर्व) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे- यांना माहितीस्तव रवाना.